



नोटीस क्र./ परीक्षा/०१/२०१९

दिनांक : ३१-०१-२०१९

परीक्षा शुल्क माफी नोटीस (एप्रिल / मे २०१९) Notice For Exam. Fee Exemption (April/May 2019)

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये प्रवेशित (FE/SE/TE/BE/ME) सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की जे विद्यार्थी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त गावातील आहेत अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीक्षा एप्रिल / मे २०१९ ची परीक्षा शुल्क रकमेत माफी मिळविण्यासाठी महाविद्यालयाच्या www.vpkbiet.org या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून खालील कागदपत्रासह दि. १०-०२-२०१९ पर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी विभागात जमा करावेत.

परीक्षा शुल्क माफी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे.

१. आधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
२. सन - २०१७-१८ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला (तहसिल कार्यालयाचा) (Income Certificate)

सदर शासन निर्णयानुसार खालील विद्यार्थी परीक्षा शुल्क माफीस पात्र असतील.

- १) जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाचे रहिवासी आहेत.
- २) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सन २०१७-१८ या वर्षाचे वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त रु. ८ लाख आहे.
- ३) महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत विद्यार्थ्यांच्या गाव असावे.
- ४) Open / OBC Student, Institute level (Management Quota Student) व TFWS Students
- ५) जे विद्यार्थी SC/ST/NT/SBC/OBC/Open आहेत परंतु समाजकल्याण विभागाची Scholarship-Freeship व EBC सवलत घेत नाहीत असे विद्यार्थी. (वार्षिक उत्पन्न जास्तीत जास्त रु. ८ लाख)
- ६) Open / OBC विद्यार्थ्यांना शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून ५० टक्के परीक्षा शुल्क मिळत असल्याने पात्र विद्यार्थ्यांना दुष्काळ फी माफी योजनेतर्गत फक्त ५० टक्के शुल्क माफी मिळेल.

परीक्षा शुल्क माफी सवलत खालील विद्यार्थ्यांना लागू असणार नाही.

१. ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या अन्य शैक्षणिक सवलतीनुसार १०० टक्के परीक्षा फी माफीची सवलत उपलब्ध आहे. (SC/ST/NT/SBC Scholarship-Freeship)
२. जे विद्यार्थी त्याच परीक्षेस दुस-यांदा बसले असतील.
३. ज्या विद्यार्थ्यांचे पालक शहरात राहतात, नोकरी धंदा करतात परंतु त्यांच्या नांवे गावी शेतजमीन आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी सवलत लागू असणार नाही.

ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती :-

१. सदरचा अर्ज महाविद्यालयाच्या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने भरावा. त्यासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी वापरण्यात आलेला युजर आयडी व पासवर्ड चा उपयोग करावा.
(Link: For FE & DSE Students : <http://172.16.227.15/admex/>
For SE, TE & BE Students: <http://172.16.227.15/FE-fees/>)
२. ऑनलाईन अर्जाची प्रिंट घेऊन वरील कागदपत्रे क्रमाने जोडून महाविद्यालयाच्या ऑफिसमधील विद्यार्थी विभागामध्ये जमा करावा.
३. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी गावांची यादी महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे तसेच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर Important Notice मध्ये Download करण्याकरीता उपलब्ध आहे.

(प्राचार्य)